

CIN: L99999MH1949PLC007039

February 09, 2023

To,

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

SCRIP CODE: 531120

Security: Equity

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra - Kurla Complex,

Mumbai - 400 051

SYMBOL: PATELENG

Security: Equity Shares / Debentures

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated February 08, 2023 informing about the Unaudited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022 along with the Limited Review Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on February 09, 2023.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,


For Patel Engineering Ltd.

thorna The

Shobha Shetty Company Secretary Membership No. F10047

Encl.: As stated above

PATEL ENGINEERING LTD.



results are available on the websites of Stock Exchanges viz, www.besindla.com and www.nesindla.com and on the website of the Company www.patieting.com.

For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, perfinent disclosures have been made to BSE and NSE and can be accessed at www.beswwn.sendla.com.

om. Ults have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Compnies Act, 20 Its were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board at their respective meetings held on February 08, 2023

Patel

February 8, 2023

Technocraft Industries (India) Limited

Where the best is get to come

Registered Office: Plot No-47, Opus Centre, 2nd Floor, Opp Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East), Mumbai-93.
Tel: 4098 2222/0002; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252
F-mail: investor@letchnocraftorous.com

let: 4096 22200021, it is not one of the first term of the first Extract of the Consolidated 8

Sr. No.	Particulars	Quarter		STANDALONE CONSOLIDAT							ATED		
		Ended 31.12.2022 Un -Audited	Quarter Ended 31.12.2021 Un -Audited	Quarter Ended 30.09.2022 Un -Audited	Period Ended 31.12.2022 Un -Audited	Period Ended 31.12.2021 Un -Audited	Year Ended 31.03.2022 Audited	Quarter Ended 31.12.2022 Un -Audited	Quarter Ended 31.12.2021 Un-Audited	Quarter Ended 30.09.2022 Un -Audited	Period Ended 31.12.2022 Un - Audited	Period Ended 31.12.2021 Un -Audited	Year Ended 31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	48,901	51,026	47,632	150,404	135,723	191,111	42,764	43,944	47,985	138,794	118,958	166,690
2	Net Profit / (Loss) for the period												
	(before Tax, Exceptional/ Extraordinary items)												
	from Continuing Operations	11,531	8,443	8,691	29,396	25,671	35,534	6,333	6,321	6,776	18,762	20,354	28,038
3	Net Profit / (Loss) for the period after Tax												
	(after Exceptional/ Extraordinary items) from												
	Continuing Operations	8,728	6,467	6,563	22,452	20,263	27,457	4,686	4,668	5,100	14,046	15,835	22,185
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax)												
	from Discontinued Operations		(15)	-	500	(37)	(16)	-	(15)	-	500	(37)	(16)
5	Net Profit / (Loss) for the period (after Tax)												
	from Discontinued Operations		(11)	-	374	(27)	(12)	-	(11)		374	(27)	(12)
6	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/ (Loss) for the Period (after tax)												
	and other comprehensive income(after tax)]	8,578	6,517	6,370	22,420	20,302	27,067	4,629	4,675	5,044	14,250	15,863	21,958
7	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share)	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446	2,446
8	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Continuing Operations-Basic and Diluted (in ₹)	34.21	25.71	25.75	87.54	80.66	109.36	19.16	19.09	20.85	57.42	64.74	90.69
9	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Discontinued Operations-Basic and Diluted (in ₹)	-	(0.05)	-	1.53	(0.11)	(0.05)	-	(0.05)	-	1.53	(0.11)	(0.05)
	Earning Per Share (of ₹ 10/-each)												
	For Continuing & Discontinued Operations-												
	Basic and Diluted (in ₹)	34.21	25.66	25.75	89.07	80.55	109.31	19.16	19.04	20.85	58.95	64.63	90.64

The above is an extract of the detailed format of the Financial Results flied with the Stock Excahnges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website

www.technocraftgroup.com.
The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 8th Feburary 2023.

For Technocraft Industries (India) Limited



NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED



CIN: U67120MH1992PLC069769

Regd. Office: Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022

(₹ in Crores unless otherwise indicated)

			Standalone		Consolidated				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter Ended 31.12.2021	Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter Ended 31.12.2021		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total income from operations	2,628.56	7,886.14	2,026.13	2,991.52	8,854.04	2,293.87		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,042.45	7,027.08	1,550.51	2,392.74	7,141.01	1,795.57		
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,042.45	7,027.08	1,550.51	2,392.74	7,141.01	1,795.57		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,568.08	5,423.26	1,161.51	1,826.09	5,289.11	1,348.99		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,569.98	5,394.13	1,157.05	1,827.46	5,268.12	1,343.74		
6	Equity Share Capital	49.50	49.50	49.50	49.50	49.50	49.50		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year	-	11,498.30	-	-	15,360.93	-		
8	Earnings per equity share (FV ₹ 1 each) - Basic and Diluted (₹)	31.68*	109.56*	23.47*	36.90*	106.86*	27.24*		
	* Not annualised								

Place : Gandhinagar Date : February 7, 2023

For and on behalf of the Board of Dire Ashishkumar Chauhar Managing Director & CEO DIN: 00898469



NAYARA ENERGY LIMITED

Corporate Identity Numbralia, Post Box No. 24, Dist. Devbrumi Dwarfa - 361 305, Gujarat, India Corporate Identity Number: U111005J1989PLC032116 Phone: 91 2833 66144, Paris: 91 2833 66329 investors © nayaraenergy.com; Website: w

NOTICE

Corporate learnity Number: 1 musc) 1989/LUSE/108 |
Email: investion's 8 inguisations (1987) |
Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations and another servations and another servations and another servations and the Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations flowering (1988) |
Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations having sold the conventible Deservation (1988) |
Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations (1988) |
Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations (1988) |
Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations (1988) |
Mortica is hereby given that the Meeting of Conventible Deservations (1988) |
Mortica is the Corporate Office of the Company situated at a facility to attend the meeting through Video Conferencing (VCV) Other Audio Visual Means (1984) |
Mortica is the Mortica in the Mortica is a facility to attend the meeting through Video Conferencing (VCV) Other Audio Visual Means (1984) |
Mortica is the Mortica in the Mortica is a facility to attend the meeting through Video Conferencing (VCV) Other Audio Visual Means (1984) |
Mortica is the Mortica is a facility to attend the meeting through Video (1984) |
Mortica is the Mortica is a facility to attend the meeting through Video (1984) |
Mortica is a facility of the Mortica is a facility to attend the meeting through Video (1984) |
Mortica is a facility of the Mortica is a facility to attend the meeting through Video (1984) |
Mortica is a facility of the Mortica is a facility to attend the meeting through Video (1984) |
Mortica is a facility of the Mortica is a facility to attend the meeting through Video (1984) |
Mortica is a facility of the Mortica is and the meeting hours of business to be transacted, alterdance site jam drown form ha

the notes to the notice of the melening. A Debenture Holder may participate in the meeting even after exercising his right to vote through remote e-voling but shall not be allowed to vote again in the meeting. A Debenture Holder can opt only one mode o voling i.e. through remote e-voling or voling at the meeting. Once the vote on a resolution is cast by the Debenture Holder, he will not be allowed to change if subsequently.

on a resolution is cast by the Debenture Holder, he will not be allowed to change it subsequently.

The cut-off date for the purpose of e-voling and voling at the meeting is the property of the Business set out in the Notice of the meeting either through electronic orbing system of NSDL or by participation in e-voling at the meeting, any person, who acquires debentures of the Company and become a Debenture Holder after dispatts of the notice and holding debentures as of the cut-off date i.e. February 3, 2023 may obtain the login ID and assword by sending a request to NSDL at grounding §18.00 for Shareholders and e-voling user manual f

Infine Mode Privace Laminos Son Park, LBS Marg. Wikroli (W), Mumbai - 400083.

The results of the voting will be declared as soon as possible but within 2 days of conclusion of the meeting and the result of the voting along with the report of Scrutinisers will also be placed on the verbate of the Company viz. Www. hayarasergy.com. website to BSE. Limited a www. besinds.com and on the newselve of the all www.cooling.nobloom. Debenture Holders are requested to carefully read the Notice of the meeting particularly instructions of policy of the newselve of the Notice of the meeting particularly instructions of policy of the newselve of the Notice of the meeting hardwards of the Notice of the meeting hardwards of the Notice o

Mayank Bhargava Company Secretary

JANA HOLDINGS LIMITED

CIN: U74900KA2016PLC086838 DOR, NO.80, 5th Cross, 4th Main, Maruthi Extension, Bangalore-560021.

Annexure-1 (Press Release)
Extracts of the Unaudited Financial Results for the Period Ended 31st December 2022
Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015

SI.	Particulars	Quarter ending 31-December	Quarter ending 31-December	Previous yea ended 31-
No		2022	2021	March-2022
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	8,550.79	48.27	450.89
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	(837,565.22)	(709,108.03)	(2,433,322.80
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	(837,565.22)	(709,108.03)	(2,433,322.80
	(after Exceptional items#)			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	(837,565.22)	(709,108.03)	(2,433,322.80
	(after Exceptional items#)			
5.	Total Comprehensive Income for the period[Comprising	(837,565.22)	(709,108.03)	(2,433,322.8)
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]			
6.	Paid up Equity Share Capital	31,371.36	23,809.44	23,809.44
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	610,880.29		2,337,633.5
8	Securities Premium Account	14,489,614.78	13,747,177.92	13,747,177.9
9	Net worth	642,251.65	2,773,240.21	2,361,442.9
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	21,697,705.93	17,841,273.42	18,995,919.9
11.	Outstanding Redeemable Preference Shares *	-		
12.	Debt Equity Ratio *	33.78	6.43	8.0
13.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	1. Basic:	(266.98)	(297.83)	(1,022.0)
	2. Diluted	(266.98)	(297.83)	(1,022.0)
14.	Capital Redemption Reserve			
15.	Debenture Redemption Reserve			
16.	Debt Service Coverage Ratio		-	
17.	Interest Service Coverage Ratio	1 .		

Note:

a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange(s) of the listed entity and can be accessed on www.bseindia.com and https://janaholdings.co.in.

https://janaholdings.co.in.
b) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have beer made to the BSE and can be accessed on the URL www.besindia.com.
c) There are no changes in accounting policy and tence no impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial Item(s) due to change(s) in accounting policies has been disclosed.
d) #Debenture Redemption Reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rult 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

For Jana Holdings Limited Raiamani Muthucham Place: Bengaluru Date: -08th February 2023 Managing Director and CEO (DIN:08080999)

क्ष सकाळ

मुंबई, गुरुवार,

महाडमधील कंपनीला आग + रिॲक्टरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना; तेरा कामगार जखमी

महाड, ता. ८ (बातमीदार) महाड औद्योगिक क्षेत्रातील मल्लक स्पेशलिटी कंपनीमध्ये आज (ता. ८) रिॲक्टरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये मल्लक कंपनीतील व शेजारच्या दोन कंपन्यांतील १३ जण किरकोळ जखमी झाले. या स्फोटाच्या आवाजाने पाच किलोमीटर परिसरातील गावेदेखील हादरली होती. या स्फोटातून उडालेले लोखंडी तुकडेदेखील परिसरातील गावात पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर सी १०३ मध्ये मल्लक स्पेशलिटी कंपनीमध्ये पिगमेंट बनवण्यात येते. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीतील एथिलीन ऑक्साईड बनवणाऱ्या प्लांटमधील रिॲक्टरमध्ये अचानक स्फोट झाल्याने कंपनीमध्ये आग

मुखाड तालुक्यामध्ये

मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील कोरावळे गावाच्या हद्दीत

बिबट्या मृतावस्थेत



तीन तासानंतर आगीवर नियंत्रण

महाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या कंपनीशेजारी अनेक कारखाने असल्याने आग पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत होते. तीन तासांचा प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. स्फोट झाल्यानंतर झालेल्या धावपळीत कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कामगार आणि शेजारील कंपन्यांमधील १३ कामगार किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

पसरली. या आगीचा धूर मोठ्या सुरक्षा अधिकारी, तसेच औद्योगिक प्रमाणात पसरल्याने आगीची तीव्रता क्षेत्रातील मार्कच्या सदस्यांनी आग समज् शकत नव्हती. कंपनीमध्ये आग विझवण्यासाठी तातडीने घटनास्थळी लागताच धोक्याची सचना मिळाल्याने धाव घेतली. या स्फोटात कंपनीची कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य इमारत पूर्णपणे ढासळून गेली. या प्रवेशद्वारातून बाहेर पडत सुरक्षित इमारतीचेच तुकडे परिसरात उडाले. स्थळ गाठले. औद्योगिक क्षेत्रातील कंपनी परिसरात असलेल्या प्रीव्ही, अग्निशमन दल, विविध कंपन्यांमध्ये श्रीहरी आणि सिद्धार्थ या कंपन्यांच्या

खिडक्यांची तावदाने तुटली; तर प्लांटला आगीने विळखा घातला. या दुर्घटनेत कंपनीतील मालमत्तेच्या

रिॲक्टरसह अन्य लोखंडी तुकडे सुमारे दोन किलोमीटरपर्यंत उडाले होते. स्फोटानंतर आग आणखीनच भडकली आणि कंपनीच्या अन्य दोन

रेल्वेमध्ये विसरलेले ४४ तोळे दागिने परत

गुजरातमधील इसमाचा २४ तासांत शोध घेण्यात यश

बुधवारी (ता. ८) सकाळी ओढ्याच्या बाजूला एक बिबट्या मुतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. डोंबिवली, ता. ८ : रेल्वे प्रवासादरम्यान एक प्रवासी तब्बल तो नेमका कशामुळे मृत झाला, याची माहिती मृतदेहाच्या विच्छेदन ४४ तोळ्यांचे दागिने असलेली बॅग अहवालानंतर समजू शकेल, अशी विसरला होता. तो कल्याण स्थानकात माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दर्शना उतरल्यावर त्याच्या ही बाब लक्षात पाटील यांनी दिली. आली. रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कोरावळे गावात पाणीपुरवठा कती दलाने जलद गतीने तपास करत योजनेअंतर्गत विहीर खोदण्याचे काम २४ तासांत बॅग घेऊन पसार झालेल्या सुरू आहे. आज सकाळी तेथे कामाला इसमाचा गुजरातमध्ये शोध घेतला.

गेलेल्या कामगारांना कुजल्याचा वास त्याच्याकडून साडेतेवीस लाख रुपयांचे येक लागला. नागरिकांनी परिसरात दागिने हस्तगत करण्यात आले. शोध घेतला असता ओढ्याच्या हैदराबाद-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने बाजुला मृत बिबट्या आढळला. वन कल्याणपर्यंत प्रवास करत असताना विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा एका प्रवाशाची ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने मृतदेह ताब्यात घेतला असून असलेली बॅग रेल्वेत राहिली होती. विच्छेदन करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात येणार कल्याणमध्ये उतरल्यावर दागिन्यांची 🕌 आहे. त्यानंतर अहवाल आल्यावर बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी कल्याण लोहमार्ग मृत्यूचे कारण समजणार असल्याचे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सांगण्यात आले.



डोंबिवली : हस्तगत करण्यात आलेले दागिने दाखवताना पोलिस.

सीसीटीव्हीमुळे तपासाला गती

सीसीटीव्हीमध्ये दादर स्थानकावर एक इसम बॅग घेऊन जाताना आढळून आला. तो इसम गुजरातमधील अहमदाबाद येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. विशेष कृती दलाच्या पथकाने अहमदाबादमध्ये जाऊन शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याजवळ बॅग आढळून आली. पोलिसांनी २३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग जप्त केली.

कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे, रेल्वे गुन्हे शाखा, एसटीएफ पथकाने बॅगेचा शोध सुरू केला. कल्याण,

दादर, सीएसएमटी स्थानकावरील सीसीटीव्हीतील चित्रीकरणाची

पोलिस कोठडीतील नऊ आरोपींना विषबाधा

पालिकेच्या नालासोपाऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरू; सर्वांची प्रकृती स्थिर

नालासोपारा, ता. ८ (बातमीदार) ः नालासोपारा पोलिस कोठडीत असलेल्या नऊ आरोपींना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. विषबाधित आरोपींना वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पश्चिमेकडील रुग्गालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र ही विषबाधा आरोपींना देण्यात येणाऱ्या सरकारी जेवणातून झाल्याने खळबळ माजली आहे.

मंगळवारी (ता. ७) दपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास

आरोपींना सरकारी जेवण देण्यात आले होते; पण अचानक ९ आरोपींना त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले. जेवणातून विषबाधा झाली, त्याचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. त्याच्या अहवालानंतर विषबाधेचे कारण समजेल.

- विलास सुपे, वरिष्ठ निरीक्षक, नालासोपारा पोलिस ठाणे

नऊपैकी पाच जणांना उलटीचा त्रास जास्त होता. त्यांना नाकावाटे नळी टाकुन पोटातील विष बाहेर काढण्यात आले. २४ तास उपाशीपोटी ठेवून आज पाणी आणि थोडे जेवण दिले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. - गौरव वाघ, वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महापालिका रुग्णालय, सोपारा

कोठडीत असणाऱ्या आरोपींना सरकारी जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर नऊ आरोपींना अचानक

पोटात मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. ही घटना वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सपे यांनी

दिली. सर्व आरोपींना वसई विरार महापालिकेच्या नजीकच्या रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना पोलिसांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. विषबाधा झालेल्यांमध्ये पाच जण खुनातील संशयित आरोपी; तर चार आरोपी हे एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करणारे आहेत. विषबाधेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी नमुने फॉरेन्सिन लॅबला पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून

तत्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून

अमली पदार्थाच्या नशेत मित्राची हत्या

कळवा, ता. ८ (बातमीदार)

खदानीच्या डोंगरावर अमली पदार्थाची नशा करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर भांडणात झाले. या मारामारीत एका मित्राची हत्या झाल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली. शिळ डायघर परिसरातील भोलानाथ नगर येथील खदानीच्या डोंगरावर अजमल अजमत खान (वय २३) आणि नीलेश नामदेव कांबळे (वय २४) हे दोघे नशा करण्यासाठी गेले होते. नशा केल्यावर अजमलने नशेमध्ये नीलेशच्या वडिलांना शिवीगाळ केली. याचा मनात राग धरून त्याने अजमलची निर्घृण हत्या केली. शिळ डायघर पोलिसांनी संशयित आरोपी नीलेश कांबळे याला अटक केली.

भिवंडीतील गोदामाच्या आगीत फर्निचर जळून खाक

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : गेल्या काही महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागात आगीचे सत्र सुरू आहे. मंगळवारी (ता. ७) सायंकाळच्या सुमारास कल्याण-भिवंडी मार्गावरील लाकडाचे फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. शहरात पुन्हा एकदा अग्नितांडवमुळे लाखोंच्या फर्निचरसह गोदाम जळून खाक झाले.

भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजणोली ग्रामपंचायत हद्दीत लाकडाचे फर्निचर तयार करण्याचा कारखाना व गोदाम आहे. या फर्निचरसह गोदामाला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारखाना व गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या होत्या. पाण्याच्या टॅंकरच्या साह्याने अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या भीषण आगीत लाकडी फर्निचर व गोदामात साठवून ठेवलेली लाकडे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

भिवंडी-कल्याण आगीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

ठाणे शहरात आज आरोग्याचा जागर

ठाणे, ता. ८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनी उद्या (ता. ९) ठाणे जिल्हा सामान्य रुग्गालयाच्यावतीने खतदान, आरोग्य शिबिर आणि मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. मख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आरोग्याच्या बाबतीत अग्रेसर असतात. कोरोनाच्या काळात शिंदे यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जात रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचे काम केले होते. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.





				(रु. लाखां	मध्ये ईपीएससोडून		
3			नऊमाहीअखे				
अ. क्र.	तपशील	३१ डिसें.२२	३० सप्टें.२२	३१ डिसें.२१	३१ डिसें.२३		
м,		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
٩	कार्यवाहीपासूनचा महसूल	30,306.00	39,820.98	२०,३९९.७७	९१, ११४.७९		
2	कालावधीसाठीचा निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्स)	४,५५४.४१	3,840.90	९१४.७७	99,484.26		
	कालावधीसाठीचा निव्वळ नफा/(तोटा) करपूर्व(अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्सनंतर)	४,५५४.४१	3,840.90	998.00	99484.2८		
	कालावधीसाठीचा निव्वळ नफा/(तोटा) करानंतर (अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्सनंतर)	3,886.02	२,५९३.५५	६९०.०२	८,७००.२७		
4	कालावधीसाठी एकूण एकत्रित उत्पन्न [कालावधीसाठी एकत्रित नफा /(तोटा) (करानंतर) आणि इतर एकत्रित उत्पन्न (करानंतर)]	३,४३५.३२	२,५८१.४६	६६५.० ٩	८,६६४.४०		
Ę	पेडअप समभाग भांडवल	808.23	868.98	880.08	868.53		
O	३१ मार्च २०२२ रोजी लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार इतर इक्चिटी	२९६५०.७३					
۷	प्रतिभाग मिळकत (दर्शनी मूल्य रु. २/ - प्रत्येकी) (रुपयांमध्ये) (अ) बेसिकः (ब) डिल्युटेड :	98.48 98.88	90.88 90.68	3.0 <i>c</i> 2.99	34.60 34.42		

े कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडड्स्सह (`IND AS`) संबंधितमध्ये तयार करण्यात आलेले आर्थिक परिणाम आहेत. सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) नियमर्न २०१५ (सुधारीत) नियमन ३३ च्या अटींमध्ये आणि त्याअंतर्गत संबंधित नियमांसह वाचावा.

सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) नियमन २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्केंजसह भरलेल्या ३१ डिसेंबर २०२२ अखेर तिमाही आणि नजमाहीसाठी अलेखापरिक्षित एकवित आर्थिक परिणामांच्या तपशिलवार स्वरुपाचे वरील सार आहे. ३१ डिसेंबर २०२२ अखेर तिमाही आणि नजमाहीसाठी अलेखापरिक्षित आर्थिक परिणामांच्य (स्वतंत्र आणि एकवित) संपूर्ण स्वरुप कंपनीचे संकेतस्थळ www.safaribags.com वर इन्ट्हेस्टर रिलेशन्स विभागांतर्गत आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

			नऊमाहीअखेर		
अ.क्र.	तपशील	३१-डिसें२२	३०-सप्टें२२	३१-डिसें२१	३१-डिसें२२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
9 २ ३	कार्यवाहीपासूनचा महसूल	३०,२७७.५२	39,846.03	२०,३९०.१८	89,032.28
2	करपूर्व नफा/(तोटा)	8,969.96	3,32८.99	984.33	99,940.44
3	करानंतर नफा/(तोटा)	3,944.08	2,890.09	096.09	6,390.09

दिनांकः ८ फेब्रुवारी २०२३ ठिकाण : मुंबई

प्रफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरीत सुधीर जतिया अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डीआयएन: ०००३१९६९



बुरध्वनी क्र. +९१ २२ २६७६७५००, २६७८२९१६ । फॅक्स +९१ २२ २६७८२४५५, २६७८१५०५ । ई-मेल : investors@pateleng.com। संकेतस्थळ : www.pateleng.com

तपशील			स्य	तंत्र			एकत्रित						
374110	तिमाही अखेर			नऊमाहीअखेर वर्षाअखेर		तिमाही अखेर		नऊमाहीअखेर		वर्षाअखेर			
	39.92.2022		39.92.2029				39.92.2022		39.92.2029			_	
	अलेखापरीक्षित			अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित				अलेखापरीक्षित		लेखापरीक्षित	
ठार्यवाहीपासूनचे एकूण उत्पन्न (निव्वळ)	9,293.69	८,१४४.६४	७,७३४.१६	२६,२४९.४३	99,996.08	30,296.88	90,359.00	८,९३०.४८	८,७७९.४३	29,039.30	२२,६८६.४३	3,360.28	
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)(करपूर्व, अपवादा- न्मक आणि/किंवा विशेष आयटम्स)	809.3°S	700.90	30.05	9,२०१.४९	466.90	9,300.48	48८.८०	390.38	४९०.८९	9,48८.७8	७१६.०९	9,824.99	
करपूर्व कालायधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (अपवादा- मक आणि/किंवा विशेष आयटम्सनंतर)	333.46	280.34	२१२.७३	9,923.83	893.58	68.80	५३०.९८	30⊍,६०	348.39	9,809.9८	4८४.५१	9,9२०.9७	
करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष आयटम्सनंतर)	219.39	944.04	१५६.६६	७१९.०९	२५१.५८	५५५.४२	399.68	2६9.89	208.88	9८६.७४	\$\$८.८४	650'60	
pioiaधीसाठी एकूण एकत्रित उत्पन्न [एकत्रित नफा / तोटा)कालावधीसाठी (करानंतर) आणि इतर एकत्रित उत्पन्न (करानंतर)]	२१३.९७	943.4८	ବୟ ୩.୭୪	୭୩୬.୪୦	२५७.९८	५६३.९१	२५८.६३	२२४.६४	\$06.00	८३७.६७	<i>৬৬</i> ,४०४	६४८.५४	
पेडअप समभाग भांडवल	494.08	494.08	863.53	494.08	809.23	866.53	494.68	494.08	868.53	494.08	868.53	866.53	
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव सोडून)				२४,१५७.४२	22,048.94	२३,०४६.१२				28,849.20	२३,१५९.०१	२३,३५७.७६	
सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट	9	-	-	-	-	94,928.89	-			-	-	94,928.23	
नेव्यळ मूल्य		3043	×	२४,६७३.१६	23,233.36	23,424.34	15=2	-	3=3	24,699.09	28,322.34	२४,५५१.१०	
डिअप कर्ज भांडवल/थकबाकी कर्ज	836.00	£3C.00	9,936.00	836,00	9,936.00	9,936.00	836.00	£3C.00	9,932.00	83८,00	9,93८.00	9,936.00	
थकबाकी पूर्तता करण्यायोग्य प्राधान्य भाग				(*)	*			-	-		-	-	
कर्ज इविवटी प्रमाण	12	82	2	90.0	0.60	0.64	10.0	2			2	2	
ग्रतिभाग मिळकत (रु. १/ - प्रत्येकी) (सातत्यपूर्ण आणि वंडित कार्यवाहीसाठी) वंसिक : डेल्युटेड :	0.88	0.37	0.33	1.88 1.21	o.५३ o.५३	9.90 9.90	o.६२ o.५o	0.43 0.43	0.4C 0.4C	9.90 9.44	P01.0 P01.0	9.42 9.88	
कर्जसेवा कव्हरेज प्रमाण			-	9.02	9.90	9.30			-		-	5.50	
व्याजसेवा कव्हरेज प्रमाण		841	2	9.32	9.98	9.98		- 2	-	-	-	-	
भांडवल विमोचन राखीव			_	300,00	300,00	300,00		_	-	1.71	-	300,00	

अ. सेबी (लिस्टिंग अँड ऑडर डिस्क्लोजर रिक्वयरमॅट्स) नियमन २०५५ च्या नियमन ३३ आणि ५२ अंतर्गत स्टॉक एक्स्वॅजसह भरलेल्या तिमारी आर्थिक परिणामांच्या स्वरूपाचे वरील तपशिलवार सार आहे. तिमारी आर्थिक परिणामांचे संपर्ण स्वरूप स्टॉक एक्स्वॅजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि

www.nseindia.com वर आणि कंपनीचे संकेतस्थळ www.pateleng.com वर उपलब्ध आहे.

सेबी (लिस्टिंग अँड ऑदर डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) नियमन २० १५च्या नियमन ५२ (४) मध्ये संवर्भित इतर लाईन आयटम्ससाठी. समर्पक डिस्क्लोजर्स बीएसई आणि एनएसई यांना करण्यात आलेले आहे आणि www.bseindia.com आणि www.nseindia.com वर पाहाता येतील. . कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्डसह ('Ind AS') संबंधितमध्ये कंपनीये आर्थिक परिणाम तयार करण्यात आलेले आहेत. येकोवेळी सुधारीत कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड) नियम वाचावा. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालव

मंडळाने रेकॉर्डवर घेतलेल्या आणि मंजर आणि लेखा समितीद्वारे पुनरावलोकन केलेले परिणाम आहेत. संलम्न कंपनीच्या विक्रीपासन खर्च तोटा समाविष्ट अपवादात्मक आयटम्स

तुलनेच्या हेतुसाठी ज्या ठिकाणी आवश्यकतेनुसार, मागील वर्षाची आकडेवारी पुन्हा तयार / पुनर्रचना करण्यात आलेली आहे.

पटेल इंजिनिअरिंग लि.करित सही / कविता शिरवैकर पूर्णवेळ संचालक आणि सीएफओं (डीआयएन: ०७७३७३७६)

EBITDA

BASIC EPS